

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर
व्यवस्थापन परिषदेच्या १२६ व्या बैठकीचा कार्यवृत्तांत
मंगळवार, दि.२७ ऑगस्ट, २०१९ सकाळी ११:०० वा.

व्यवस्थापन परिषदेची १२६ वी बैठक मंगळवार, दि.२७ ऑगस्ट, २०१९ रोजी सकाळी ११:०० वाजता व्यवस्थापन परिषद सभागृहात मा. कुलगुरु महोदय यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. बैठकीस खालीलप्रमाणे उपस्थिती होती.

अ.क्र.	सदस्याचे नांव	पद
१)	डॉ. मृणालिनी फडणवीस - मा. कुलगुरु	अध्यक्ष
२)	डॉ. एस. आय. पाटील - प्र-कुलगुरु	सदस्य
३)	प्रा. महेश महादेव माने	सदस्य
४)	प्राचार्य डॉ. श्रीमती के. ए. पांडे	सदस्या
५)	डॉ. एस. एस. गोरे	सदस्य
६)	डॉ. व्ही. बी. पाटील	सदस्य
७)	प्राचार्य डॉ. ए. बी. शिंगाडे	सदस्य
८)	प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी	सदस्य
९)	डॉ. बी. एन. आदटराव	सदस्य
१०)	डॉ. एच. के. आवताडे	सदस्य
११)	डॉ. बी. पी. रोंगे	सदस्य
१२)	श्रीमती मंकणी एन. एस.	सदस्या
१३)	कु. ए. सी. चव्हाण	सदस्या
१४)	डॉ. टी. एन. कोळेकर	सदस्य
१५)	डॉ. श्रीमती सुरैय्या शेख	सदस्या
१६)	डॉ. एस. आर. कोकरे - संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ	निमंत्रित
१७)	सीए श्रेणीक शहा - वित्त व लेखा अधिकारी	निमंत्रित
१८)	प्रा. डॉ. व्ही. बी. घुटे - कुलसचिव	सदस्य-सचिव

बैठकीची सुरुवात विद्यापीठ गीताने करण्यात आली.

स्वागत:

मा. कुलसचिव यांनी मा. अध्यक्ष व सर्व सन्माननीय सदस्यांचे स्वागत केले.

मा. कुलगुरु तथा समिती अध्यक्ष, डॉ.मृणालिनी फडणवीस यांनी विद्यापीठाच्या कामाच्या व्यापातून चित्र प्रदर्शनातून जी कला जोपासली त्याबद्दल व शिक्षणतज्ज्ञ आचार्य अत्रे पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच मा.प्र-कुलगुरु, प्रा. डॉ. एस. आय. पाटील यांनी सन २०१४ पासून प्रलंबित असलेले प्लेसमेंटचे काम मार्गी लावल्याबद्दल त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे ही अभिनंदन करण्यात आले. त्याचप्रमाणे व्यवस्थापन परिषद सदस्या डॉ. श्रीमती सुरैय्या शेख यांना इकॉनॉमिक ग्रोथ फाऊंडेशन, नवी दिल्ली यांच्यावतीने "भारत शिक्षा रत्न" हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे ही अभिनंदन करण्यात आले.

अनुपस्थिती:

श्री. ए. के. आवळे यांनी पत्राद्वारे अनुपस्थित राहण्याबाबत विनंती केली होती. त्यांच्या अनुपस्थितीची नोंद घेऊन मान्यता देण्यात आली. तसेच डॉ. एस. सी. मांडे, संचालक, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्सेस, पुणे विद्यापीठ कॅम्पस, पुणे, अवर मुख्य सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, मंत्रालय, मुंबई, डॉ. डी. आर. माने, मा. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण), उच्च शिक्षण संचालनालय, पुणे व डॉ. डी. आर. नंदनवार, प्रभारी सहसंचालक, (तंत्र शिक्षण) पुणे, मा. संचालक (तंत्र शिक्षण) यांचे प्रतिनिधी हे व्यवस्थापन परिषदेच्या या बैठकीस अनुपस्थित होते.

सदर बैठकीत खालील प्रमाणे कामकाज झाले.

- [०१]
- १६ जुलै, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीच्या कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.
 - ०१ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या तातडीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत वाचून कायम करणे व कार्यवाही अहवालाची नोंद घेणे.

ठराव १) १६ जुलै, २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत खालील दुरुस्तीसह सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

• पान क्र. ५ व विषय क्र. ४ मध्ये संबंधित व्यक्तीने स्वयंघोषित प्रमाणपत्र द्यावे तसेच कोणत्याही पुरस्कारासाठी पोलीस पडताळणी प्रमाणपत्र घेण्याची आवश्यकता नाही.
• पान क्र. २० व विषय क्र. १६ मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
अभ्यासकेंद्र येथे प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना रु.६००/- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात यावे. तसेच उपरोक्त अ.क्र.३ नुसार अभ्यासकेंद्राचे वार्षिक शुल्क प्रत्येक वर्षी १०% वाढविण्याची केलेली शिफारस रद्द करण्यात यावे असेही ठरले.
दुरुस्त केलेला ठराव
अभ्यासकेंद्र येथे प्रवेश घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना वार्षिक रु.६००/- इतके प्रवेश शुल्क आकारण्यात यावे. तसेच उपरोक्त अ.क्र.३ नुसार अभ्यासकेंद्राचे वार्षिक शुल्क प्रत्येक वर्षी १०% वाढविण्याची केलेली शिफारस रद्द करण्यात यावे असेही ठरले.
• पान क्र. २५ व २६ आणि विषय क्र. २० मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुवर्णपदक विजेत्या स्नातकासाठी तयार करण्यात आलेली सुधारित नियमावलीस सर्वानुमते मान्यता देण्यात आली.
दुरुस्त केलेला ठराव
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुवर्णपदक विजेत्या स्नातकासाठी तयार करण्यात आलेली सुधारित नियमावलीतील “गुणवत्ता यादी तयार करण्याबाबतची सुधारित नियमावली” नियम क्र.५ मध्ये खालीलप्रमाणे बदल करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली. नियम क्र.५- ज्या अभ्यासक्रमास ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी अंतिम परीक्षेस बसले असतील, त्या अभ्यासक्रमाच्या गुणवत्ता यादीमध्ये १० विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश केला जाईल. ५०० पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असल्यास ०५ विद्यार्थ्यांच्या नावांचा समावेश गुणवत्ता यादीत केला जाईल.
• पान क्र.२९ विषय क्र.२३ नुसार ठेवण्यात आलेल्या विषयातील “विचारार्थ ऐवजी माहितीस्तव” असे वाचण्यात यावे.
• पान क्र.४८ आयत्या वेळेचा विषय क्र.२५(१४) मधील ठरावात खालीलप्रमाणे दुरुस्ती करण्यात आली.
पूर्वीचा ठराव
व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांना वारंवार विद्यापीठामध्ये कार्यालयीन कामानिमित्त भेटी द्यावा लागतात. त्यामुळे त्यांना चार चाकी गाडीसाठी वाहन भाडे हे प्रचलित नियमापेक्षा रु.२/- प्रती किमीने जादा देण्यात यावे असे ठरले. तसेच सोलापूर शहरातून येणाऱ्या व्यवस्थापन परिषद सदस्य व अधिष्ठाता यांनाही ही चार चाकी गाडीसाठी वाहन भाडे प्रचलित नियमापेक्षा रु.२/- प्रती किमीने जादा देण्यात यावे असे ठरले.

दुरुस्त केलेला ठराव

विद्यापीठामध्ये चार चाकी गाडीसाठी वाहन भाडे हे प्रचलित नियमापेक्षा रु.२/- प्रती किमीने जादा देण्यात यावे असे ठरले.

२) ०१ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या तातडीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीचा कार्यवृत्तांत सर्वानुमते वाचून कायम करण्यात आला व कार्यवाही अहवालाची नोंद घेण्यात आली.

[०२] सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल आगामी होणाऱ्या अधिसभेच्या सभेत सादर करण्यात येणार आहे.

सबब, सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेच्या सभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने प्राचार्य डॉ. एस. व्ही. कोटी याचे सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले.

[०३] विद्यापीठाचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी लेखा परिक्षकांच्या पुर्ननियुक्तीबाबत.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १३५(२) नुसार व्यवस्थापन परिषदेने नियुक्त केलेल्या लेखा परिक्षकांकडून विद्यापीठाच्या लेख्याची लेखापरीक्षा करून घेणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने दि.२० फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषद ठराव क्र.८ अन्वये M/s.SKVM & Company, CA Sachin S. Bhattad यांची सन २०१८-१९ या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती.

M/s.SKVM & Company, CA Sachin S. Bhattad यांनी विद्यापीठाचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी रु.१,२५,०००/- अधिक GST १८% सदर फी मध्ये GST व TDS रिटर्न भरणे इ. चा समावेश आहे. सोबत ई-मेल जोडला आहे.

सबब, M/s.SKVM & Company, CA Sachin S. Bhattad यांनी ई-मेलद्वारे विनंती केल्यानुसार त्यांची विद्यापीठाचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेखापरिक्षण करण्यासाठी संवैधानिक लेखापरिक्षक म्हणून पुर्ननियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे संवैधानिक लेखापरिक्षण करण्यासाठी पूर्वीच्या लेखा परिक्षकांना रु.८५,०००/- प्रमाणे पुर्ननियुक्ती देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

[०४] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल विचारार्थ.

टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक अधिनियम २०१६ कलम १३६ (१) नुसार खालील प्रमाणे तरतूद आहे.
वार्षिक अहवाल स्विकारणे आणि ते अधिसभेकडे पाठविणे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा १४ वा वार्षिक अहवाल तयार करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठीत करण्यात आली आहे.

१. डॉ. महेंद्र कदम	अध्यक्ष
२. डॉ. प्रकाश थोरात	उपाध्यक्ष
३. डॉ. दीपक ननवरे	सदस्य
४. डॉ. सुहास पुजारी	सदस्य
५. डॉ. राजीवकुमार मेंते	सदस्य
६. श्री. लक्ष्मण कदम	सदस्य-सचिव

उक्त समितीने महाविद्यालये, विद्यापीठ संकुले व प्रशासकीय विभागाकडून मागवून घेतलेल्या माहितीवर एकत्रित विचार करून वेळोवेळी अहवाल समितीच्या बैठका आयोजित करून सदरचा मराठी व इंग्रजी भाषेतील अहवाल (पुस्तक स्वरूपात) तयार करून अधिष्ठाता मंडळाच्या दि. १५ जुलै, २०१९ रोजीच्या बैठकीतील ठराव क्र. ३ नुसार शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा १४ वा वार्षिक अहवाल व्यवस्थापन परिषदेकडे सादर करण्याची शिफारस केलेली आहे. व्यवस्थापन परिषदेच्या शिफारशी नंतर सदरच्या अहवालास अधिसभेची मान्यता घेणे आवश्यक आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १३६(१) ची तरतूद खालीलप्रमाणे आहे.

कलम १३६(१) अधिष्ठाता मंडळ, प्रत्येक शैक्षणिक वर्षासाठी विद्यापीठ, त्याच्या अधिकारितेतील महाविद्यालये व परिसंस्था यांचे प्रशासनिक, विद्याविषयक संशोधन व विकासविषयक व अन्य कार्यक्रम समाविष्ट असलेला वार्षिक अहवाल तयार करील व तो विचारार्थ व्यवस्थापन परिषदेला सादर करील. व्यवस्थापन परिषदेकडून मिळालेल्या वार्षिक अहवालावर अधिसभा चर्चा करील व तो मान्य करील. अधिसभेने मान्य केलेला असा अहवाल, कुलपती व राज्य शासन यांना शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर एका वर्षाच्या आत सादर करण्यात येईल.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक व सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल दुरुस्तीसह स्विकारून अधिसभेस मान्यतेची शिफारस करण्यात आली.

[०५] विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक / सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १३६(१) तरतूदीनुसार, विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१-१८ चा १४ वा वार्षिक अहवाल मराठी व इंग्रजी भाषेत तयार करण्यात आला असून, सदर अहवाल अधिष्ठाता मंडळाच्या वतीने व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करण्यात आला आहे.

सदरचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा १४ वा मराठी व इंग्रजी वार्षिक अहवाल आगामी होणाऱ्या अधिसभेच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा लागणार आहे.

सबब, शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा १४ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने सदस्यांचे नामनिर्देशनाबाबत विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचा शैक्षणिक वर्ष २०१७-१८ चा मराठी व इंग्रजी भाषेतील (पुस्तक / सी.डी. स्वरूपात) तयार केलेला १४ वा वार्षिक अहवाल अधिसभेत सादर करण्यासाठी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने डॉ. बी. एन. आदटराव याचे सर्वानुमते नामनिर्देशन करण्यात आले.

[०६] सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्टस कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाने आजतागायत गुन्हा (FIR) दाखल न केल्याची बाब विचारार्थ (टिपणी: सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्टस कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयात ऑक्टोबर २०१८ च्या परीक्षा संपन्न होत असताना दि.२०/१२/२०१८ रोजी B.Com - २ Sem - III मधील Corporate Accounting या विषयाची प्रश्नपत्रिका गैरमार्गाने Social Media (Whatsapp) वर उपलब्ध झाल्याने प्रस्तुत प्रकरणाबाबत दि. १६/०१/२०१९ रोजीच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या ठराव क्रंमाक १० (११) नूसार कार्यवाही करणेबाबत महाविद्यालयास दि. २२/०१/२०१९ रोजीच्या पत्रान्वये कळविण्यात आलेले होते. याउपरोक्त संबंधित महाविद्यालयास वारंवार स्मरणपत्र देऊनही सूचित करण्यात आलेले आहे की, गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल तात्काळ विद्यापीठास सादर करावा.

संबंधित महाविद्यालयाने उपरोक्त ठरावाप्रमाणे कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करत ठराव क्रं.१० (११) मधील मुद्दा क्रं. ६ बाबत आजतागायत संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी पोलीसांकडे गुन्हा (FIR) दाखल केलेला नसून कारवाई करत आहोत असे पत्राव्दारे कळवून विद्यापीठाची दिशाभूल केलेली आहे. सबब, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्टस कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आजतागायत ही विद्यापीठ प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार गुन्हा (FIR) दाखल न केल्याची बाब परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या दि. २३/०७/२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये सादर केली असता त्यावर खालीलप्रमाणे ठराव पारीत झालेला आहे.

ठराव क्र. ४ - सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्टस कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाने आजतागायत गुन्हा (FIR) दाखल न केल्याची बाब व्यवस्थापन परिषदेकडे शिफारस करावी असे सर्वानुमते ठरले.

सबब, सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्टस कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी आजतागायत ही विद्यापीठ प्राधिकरणाच्या शिफारशीनुसार गुन्हा (FIR) दाखल न केल्याची बाब विचारार्थ).

ठराव: सी. बी. खेडगीज बसवेश्वर सायन्स, राजा विजयसिंह कॉमर्स, राजा विजयसिंह आर्टस कॉलेज, अक्कलकोट या महाविद्यालयाने आजतागायत गुन्हा (FIR) दाखल न केल्यामुळे विद्यापीठाकडून गुन्हा (FIR) दाखल करावा असे सर्वानुमते ठरले.

[७(१)] महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थांमध्ये नियुक्तीसाठी मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गास जागा आरक्षित ठेवण्याबाबतचे शासन परिपत्रक माहितीस्तव.
(सोबत:- उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.७३/विशि-१, दि. ०८ ऑगस्ट, २०१९)

(टिपणी: महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गाकरिता (राज्यातील शैक्षणिक संस्थांमधील प्रवेशाकरिता जागांचे आणि राज्याच्या नियंत्रणाखालील लोकसेवांमधील नियुक्त्यांचे आणि पदांचे) आरक्षण अधिनियम, २०१८ यात आणखी सुधारणा करण्याकरिता अधिनियम विधी व न्याय विभागाचा सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७, दि.०३ जुलै, २०१९ अन्वये महाराष्ट्र शासनाच्या दि.०३ जुलै, २०१९ च्या राजपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात आलेला आहे. सदर अधिनियमातील मुद्दा क्र.२ (ख), अन्वये राज्याच्या नियंत्रणाखालील आणि लोकसेवांमधील नियुक्तीसाठी एकूण १६% च्या ऐवजी १३% जागा अशी सुधारणा केलेली आहे. त्यास अनुसरून सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) नागरिकांच्या वर्गास १३% जागा महाराष्ट्र राज्यातील शैक्षणिक संस्थांमध्ये नियुक्तीसाठी आरक्षित करण्याबाबत या विभागाच्या अधिनस्त असलेल्या सर्व अकृषी विद्यापीठांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार विधी व न्याय विभागाचा सन २०१९ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७, दि.०३ जुलै, २०१९ ला अनुसरून महाराष्ट्र राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या कार्यक्षेत्रातील सर्व सार्वजनिक अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थांमध्ये नियुक्तीसाठी मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गास १६% च्या ऐवजी १३% जागा आरक्षित ठेवण्यात याव्यात तसेविभागाचे समक्रमांकाचे दि.०८ मार्च, २०१९ रोजीचे शासन परिपत्रकातील इतर तरतुदी कायम राहतील असे सूचित केले आहे.

सबब, उक्त नमूद शासन परिपत्रक उच्च व तंत्र शिक्षण विभाग शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.७३/विशि-१, दि. ०८ ऑगस्ट, २०१९ माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठातील शैक्षणिक संस्थांमध्ये नियुक्तीसाठी मराठा समाजासह सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास (एसईबीसी) वर्गास जागा आरक्षित ठेवण्याबाबत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन परिपत्रक क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र.७३/विशि-१, दि. ०८ ऑगस्ट, २०१९ ची नोंद घेण्यात आली.

[७(२)] प्रस्तुत विद्यापीठाच्या वर्धापनदिनी दि. ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी प्रदान करण्यात आलेल्या विविध पुरस्कारासाठी व्यवस्थापन परिषदेच्यावतीने मा. कुलगुरु महोदया यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मान्यता दिल्याची बाब माहितीस्तव.

(टिपणी: दरवर्षीप्रमाणे विद्यापीठ वर्धापनदिनाचे औचित्य साधून दि. ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी विविध पुरस्कार प्रदान करण्यासाठी दि. ०२, ०३ व ०४ जुलै, २०१९ रोजी अनुक्रमे दे. सकाळ, दे. लोकमत व दे. तरुण भारत या वर्तमानपत्रामध्ये जाहीर आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दि. १५/०७/२०१९ पर्यंत विद्यापीठाकडे प्राप्त विविध प्रस्तावांतून प्रत्येक पुरस्कारासाठी स्वतंत्र निवड / शिफारस करण्यासाठी समितीचे गठण मा. कुलगुरु महोदया यांच्या मान्यतेने करण्यात आले होते. समितीच्या निवड / शिफारस अंती मा. कुलगुरु महोदया यांनी खालीलप्रमाणे विविध पुरस्कारासाठी अंतीम निवडीसमा. व्यवस्थापन परिषदेच्यावतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मान्यता दिली आहे. सदरील पुरस्कार दि. ०१ ऑगस्ट, २०१९ रोजी प्रदान करण्यात आले आहेत.

अ क्र	बैठकीची तारीख / वेळ	पुरस्काराचे नांव	पुरस्कारार्थीचे नांव	समिती अध्यक्ष / सदस्यांचे नांव
१.	दि. १९/०७/२०१९ सकाळी ११.०० वा.	पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ जीवन गौरव पुरस्कार	श्री. आनंद नागप्पा कुंभार	१. मा. डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्ष तथा कुलगुरु २. डॉ. एच. के. आवताडे समिती सदस्य ३. डॉ. ए. बी. नदाफ समिती सदस्य
२.	दि. १९/०७/२०१९ दुपारी ०१.०० वा	उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार	प्रा. डॉ. सुग्रीव श्रीमंत गोरे, (प्राचार्य, कॉलेज ऑफ एज्युकेशन, बार्शी)	१. डॉ. बी.एन. आदटराव अध्यक्ष २. डॉ. ए. बी. नदाफ समिती सदस्य ३. श्रीमती ए. सी. चव्हाण समिती सदस्या
३.	दि. १९/०७/२०१९ दुपारी ०३.०० वा	उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार	डॉ. पवार प्रशांत मारुती, (श्री. विठ्ठल एज्युकेशन अॅन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, पंढरपूर)	१. डॉ. टी. एन. कोळेकर अध्यक्ष २. डॉ. ए. बी. नदाफ समिती सदस्य ३. डॉ. श्रीकांत कोकरे समिती सदस्य
४.	दि. २०/०७/२०१९ सकाळी ११.०० वा	उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी पुरस्कार	श्री. काळे शरणप्पा रामलिंग, (वरिष्ठ लिपिक, आस्थापना विभाग, प्रस्तुत विद्यापीठ)	१. प्रा. महेश माने अध्यक्ष २. प्राचार्य डॉ. एस.एस. गोरे समिती सदस्य ३. डॉ. एन. एस. उमराणी समिती सदस्य
५.	दि. २०/०७/२०१९ दुपारी ०१.०० वा	उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार	संगमेश्वर महाविद्यालय, सोलापूर	१. डॉ. व्ही. बी. पाटील अध्यक्ष २. डॉ. एन. एस. उमराणी समिती सदस्य ३. प्राचार्या डॉ. श्रीमती के. ए. पांडे समिती सदस्या
६.	दि. २०/०७/२०१९ दुपारी ०३.०० वा	उत्कृष्ट संस्था पुरस्कार	श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी	१. मा. डॉ. मृणालिनी फडणवीस अध्यक्ष तथा कुलगुरु २. डॉ. एन. एस. उमराणी समिती सदस्य ३. डॉ. एस. आय. शेख समिती सदस्या

पुरस्कार समितीच्या निवड / शिफारस अंती मा. कुलगुरु महोदया यांनी वरीलप्रमाणे विविध पुरस्कारासाठी अंतीम निवडीस व्यवस्थापन परिषदेच्यावतीने महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मान्यता दिल्याची बाब मा. व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[७(३)] शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता प्रस्तुत विद्यापीठ भाषा व वाङ्मय संकुलांतर्गत प्राकृत व वाणिज्य व व्यवस्थापन संकुलांतर्गत अर्थशास्त्र या विषयातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०३ नुसार गठित करण्यात आलेल्या स्थानिक निवड समितीतील कलम १०३ (२) (च) नुसार नामनिर्देशनाबाबत मा. कुलगुरु महोदयांनी १२(७) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्यावतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव.

(टिपणी: शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता प्रस्तुत विद्यापीठ भाषा व वाङ्मय संकुलांतर्गत नव्याने सुरु झालेला प्राकृत या अभ्यासक्रमासाठी व वाणिज्य व व्यवस्थापन संकुलांतर्गत अर्थशास्त्र या विषयासाठी शिल्लक कार्यभारानुसार Walk-in-Interview जाहिरातीद्वारे कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी मान्यता दिली होती.

सदर मान्यतेनुसार संबंधित विषयातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०३ नुसार गठित करण्यात आलेल्या स्थानिक निवड समितीतील कलम १०३ (२) (च) नुसार व्यवस्थापन परिषदेने नामनिर्देशित करावयाचा व्यवस्थापन परिषदेचा सदस्य असलेला प्राचार्य किंवा प्राध्यापक यांचे नामनिर्देशन होणे आवश्यक असल्याने, त्यास महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२(७) मधील तरतुदीनुसार मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्यावतीने प्रा. डॉ. आदटराव बी. एन., संतोष भीमराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्स, मंद्रूप, ता. द. सोलापूर, जि. सोलापूर यांचे नामनिर्देशन केले होते.

सबब शैक्षणिक वर्ष २०१९-२० करीता प्रस्तुत विद्यापीठ भाषा व वाङ्मय संकुलांतर्गत प्राकृत व वाणिज्य व व्यवस्थापन संकुलांतर्गत अर्थशास्त्र या विषयातील कंत्राटी सहाय्यक प्राध्यापकांची पदे भरण्यासाठी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०३ नुसार गठित करण्यात आलेल्या स्थानिक निवड समितीतील कलम १०३ (२) (च) नुसार नामनिर्देशनाबाबत मा. कुलगुरु महोदयांनी १२(७) मधील तरतुदीनुसार व्यवस्थापन परिषदेच्यावतीने केलेली कार्यवाही माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[७(४)] महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १०३ मधील तरतूदीनुसार तात्पुरत्या स्वरूपात नेमणूक करण्यात आलेल्या GPAT धारक कंत्राटी सहायक प्राध्यापकांना दरमहा एकत्रित वेतन रु. २२,०००/- आदा करण्यासाठी मा. कुलगुरु महोदयांनी व्यवस्थापन परिषदेच्या वतीने दिलेली मान्यता माहितीस्तव.

(टिपणी: श्रीमती पोरे सुजाता यांनी दि. १६/०७/२०१९ रोजीच्या पत्रान्वये त्या तंत्रज्ञान संकुलामध्ये कंत्राटी सहायक प्राध्यापक या पदावर शैक्षणिक वर्ष २०१९-२० करिता दरमहा एकत्रित वेतन रु. १८०००/- या वेतनावर कार्यरत आहेत. त्यांचे शिक्षण हे Pharmacy मधून झालेले असून, M. Pharm ही पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे. तसेच त्या GPAT परीक्षा सन-२०१३ मध्ये उत्तीर्ण झालेल्या आहेत. GPAT परीक्षा ही SET/NET परीक्षांना समकक्ष परीक्षा आहे. त्याबाबतचे कागदपत्रही त्यांनी सोबत जोडले आहे. तरी त्यांना दरमहा एकत्रित वेतन रु. १८०००/- ऐवजी सुधारित एकत्रित वेतन रु. २२०००/- आदा करण्यात यावे, अशी विनंती केली आहे.

यापूर्वी मा. व्यवस्थापन परिषदेच्या दि. ३१ जुलै, २०१५ रोजीच्या ठराव क्र. ७ नुसार जे उमेदवार NET/SET/Ph.D/MCA या पात्रता धारण केलेले आहेत त्यांना दरमहा एकत्रित वेतन रु. २२०००/- आदा करण्यात येतात. परंतु प्रस्तुत विद्यापीठात तंत्रज्ञान संकुल नव्याने शैक्षणिक वर्ष २०१८-१९ पासून सुरु झाले असून, GPAT या परीक्षेचा उल्लेख सदर ठरावामध्ये दिसून येत नाही. GPAT परीक्षा ही SET/NET या परीक्षांशी समकक्ष परीक्षा आहे.

सबब, श्रीमती पोरे यांनी विनंती केल्यानुसार मा. कुलगुरु महोदयांनी आस्थापना विभागाच्या दि. २२/०७/२०१९ रोजीच्या टिपणीवर GPAT धारक कंत्राटी सहायक प्राध्यापकांना रु. २२०००/- एकत्रित माहे वेतन आदा करण्यास मा. व्यवस्थापन परिषदेच्या वतीने मान्यता प्रदान केली आहे.

उपरोक्त बाब मा. व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव).

ठराव: महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम १२ (७) अन्वये मा. कुलगुरुमहोदयांनी केलेल्या कार्यवाहीची नोंद घेण्यात आली.

[७(५)] व्यवस्थापन परिषदेने जिल्हयासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाविद्यालये परिसंस्था व विद्यापीठ विभाग यांच्या मधील विविध सांस्कृतिक कार्यक्रमाची आखणी करण्यासाठी व त्याचे अवेक्षा करण्यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (१) अन्वये विद्यार्थी विकास मंडळ स्थापन केले आहे. यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम ५५ (२) मधील (छ) अन्वये जिल्हयासाठी सांस्कृतिक व विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून डॉ वसंत कोरे यांचे नामनिर्देशन करण्यात आले होते. सद्यःस्थितीत डॉ वसंत कोरे यांचे विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक म्हणून नियुक्ती झाली असून जिल्हा समन्वयक पद रिक्त झाले असून जिल्हा समन्वयक पदासाठी नव्याने नामनिर्देशन करावे लागणार आहे. त्यानुसार विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे जिल्हा समन्वयक म्हणून नामनिर्देशन करण्याची बाब विचारार्थ).

ठराव: विद्यापीठाचे कार्यक्षेत्र हे एका जिल्ह्यापुरते मर्यादित असल्याने विद्यार्थी कल्याण कार्यक्रमाचे व राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे जिल्हा समन्वयक हे पद रद्द करण्यात यावे असे सर्वानुमते ठरले.

[७(६)] प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी केलेल्या नियुक्तीस मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ.

(टिपणी: महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग, शासन निर्णय क्र.संकीर्ण-२७१५/प्र.क्र./१००/१३, दि. १७ डिसेंबर, २०१६ च्या शासन निर्णयानुसार प्रस्तुत विद्यापीठातील नॅक, रुसा अंतर्गत विविध कामे व विद्यापीठातील इतर विभागातील कामासाठी शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी विशेष कार्यासन अधिकारी या पदाची जाहिरात दि.१४/०६/२०१८ रोजी दैनिक पुढारी या वर्तमानपत्रामध्ये प्रसिध्द करण्यात येऊन दि.०४/०७/२०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता थेट मुलाखत (Walk-in-Interview) चे आयोजन करण्यात आलेले होते.

सदर जाहिरातीस अनुसरून दि.०४/०७/२०१८ रोजी उपस्थित उमेदवारांच्या मुलाखती घेऊन, निवड समितीने गुणानुक्रमे यादी तयार केल्याप्रमाणे श्री. सतिश अनंत नारकर यांची निवड केली होती.

उपरोक्त बाबीस अनुसरून श्री. नारकर नियुक्ती व मानधनाबाबतचा विषय दि. २१/०८/२०१८ रोजीच्या मा.व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केले असता खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे.

- प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्त करण्यास व त्यांना दरमहा रु.३५,०००/- एकत्रित मानधन व कामकाजाचे उत्तरदायित्व देण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

उपरोक्त ठरावास अनुसरून या कार्यालयाचे पत्र क्र. सोविसो/आस्था/२०१८/९०९०, दि.१६/१०/२०१८ अन्वये श्री. नारकर यांना विशेष कार्यासन अधिकारी या पदाची नियुक्ती आदेश देण्यात आलेले आहे. तसेच सदर नियुक्ती आदेशास अनुसरून श्री. नारकर हे विशेष कार्यासन अधिकारी या पदावर दि. १७/१०/२०१८ रोजी मध्यानपूर्व रुजू झाले आहेत.

उपरोक्त नियुक्ती आदेशास अनुसरून श्री. नारकर यांची ११ महिन्याची मुदत ही दि. १६/०९/२०१९ रोजी संपणार आहे.

सबब, प्रस्तुत विद्यापीठामध्ये शासकीय / निमशासकीय सेवेतून सेवानिवृत्त झालेल्या अधिकाऱ्यांच्या सेवा करार पध्दतीने घेण्यासाठी थेट मुलाखतीद्वारे निवड केलेल्या श्री. सतिश अनंत नारकर यांची विशेष कार्यासन अधिकारी म्हणून ११ महिन्यासाठी नियुक्तीस मुदतवाढ देण्याची बाब विचारार्थ).

ठराव: सदरचा विषय पुढील बैठकीत सादर करण्यात यावा असे ठरले.

[७(७)] न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणाच्या प्रस्तावाबाबत महाविद्यालयाने पुनःश्च केलेली विनंती विचारार्थ.

(टिपणी: संदर्भ:-

१. मा. प्राचार्य, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयांचे पत्र जा. क्र. NSCBP/स्थलांतर/ऑग/२०१९/१५६० दि. १३/०८/२०१९
२. द. व. खारके, कक्ष अधिकारी, उच्च व तंत्रशिक्षण विभाग, मुंबई यांचे पत्र जा. क्र. स्थलांत-२०१८/(२७५/१८)/मशि-४ दि. ३०/१०/२०१८
३. विद्यापीठ पत्र जा. क्र. सोविसो/संलग्नता/२०१८/१०५५५ दि. ११/१२/२०१८
४. न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर यांचे पत्र जा. क्र. NSCBP/स्थलांतर/Dec/२०१८/१४८१ दि. १४/१२/२०१८
५. दि. १६/०१/२०१९ रोजीच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. ०८
६. विद्यापीठ पत्र जा. क्र. सोविसो/संलग्नता/२०१९/१८५६ दि. ०२/०३/२०१९
७. मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे पत्र जा. क्र. अमवि-२०१६/सोवि/न्यु सातारा महा/स्थलांतरण/मवि-२/५७८९ दि. ११/०४/२०१९
८. न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर यांचे पत्र जा. क्र. NSCBP/स्थलांतर/एप्रिल/२०१८/१५४१ दि. १५/०४/२०१९
९. विद्यापीठ पत्र जा. क्र. पुअहोसोविसो/संलग्नता/२०१८/४४७७ दि. ०६/०६/२०१९
१०. दि. ११/०६/२०१९ रोजीच्या द्विसदस्यीय समितीचा अहवाल
११. दि. १६/०७/२०१९ रोजीच्या मा. व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीतील ठराव क्र. १८
१२. विद्यापीठ पत्र जा. क्र. पुअहोसोविसो/संलग्नता/२०१९/६२४३ दि. ०९/०८/२०१९

संदर्भ पत्र क्र. १ अन्वये, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर हे महाविद्यालय जून २००९ पासून पंढरपूर येथील नवीन सोलापूर रोड, रिलायन्स पेट्रोल पंपासमोरील संस्थेच्या मालकीच्या इमारतीमध्ये कार्यरत होते. सदर ठिकाणी सदर अभ्यासक्रमासाठी पुरेशी जागा उपलब्ध नसल्याने सदर महाविद्यालयासाठी संस्थेने मौ. कोर्टी, ता. पंढरपूर येथे सर्व सोयीनियुक्त इमारत बांधलेली असून सदर इमारतीमध्ये महाविद्यालय स्थलांतर करण्याबाबतचा प्रस्ताव शैक्षणिक वर्ष २०११-१२ मध्ये मा. संचालक, महाविद्यालये व विद्यापीठ विकास मंडळ, सोलापूर विद्यापीठ, सोलापूर, मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडे सादर करून त्यांच्याकडून अभिप्राय पत्र घेऊन सदर अभिप्राय पत्र मा. ना. श्री. राजेश टोपे साहेब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांचेकडे देखील सादर केले होते. परंतु, अद्याप सदर पत्रावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने पुनःश्च माहे ऑक्टोबर २०१८ मध्ये मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांचेकडे सादर केले असून सदर स्थलांतरासाठी सोलापूर विद्यापीठ, सोलापूर यांचेकडून शिफारस मागविली असून खास बाब म्हणून सदर महाविद्यालयास मौ. कोर्टी, ता. पंढरपूर परिसरातील संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत स्थलांतर करणेबाबत योग्य ती कार्यवाही करणेबाबत मा. प्राचार्यांनी विनंती केली आहे.

याबाबत सादर करण्यात येते की, संदर्भ पत्र क्र. २ अन्वये, द. व. खारके, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन यांनी न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाचा प्रस्ताव महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ कलम ११८ मधील तरतूदीनुसार प्रस्तुत विद्यापीठाच्या सुस्पष्ट शिफारशीसह शासनास सादर करणेबाबत कळविले होते. त्यानुसार दि. ०५/१२/२०१८ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार संदर्भ पत्र क्र. ३ अन्वये उक्त महाविद्यालयास स्थलांतरणाबाबतचा प्रस्ताव प्रस्तुत विद्यापीठास सादर करणेबाबत कळविण्यात आले होते.

त्यानुसार संदर्भ पत्र क्र. ४ अन्वये, मा. प्राचार्य, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाने महाविद्यालय पंढरपूरपासून ७ कि.मी. अंतरावर असलेल्या मौ. कोर्टी,

ता. पंढरपूर येथे स्थलांतर करणेबाबतचा प्रस्ताव सादर केला होता. तद्नंतर दि. २६/१२/२०१८ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी अन्वये, सदरचा विषय दि. १६/०१/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवण्यात आला. त्यानुषंगाने मा. व्यवस्थापन परिषदेच्या दि. १६/०१/२०१९ रोजीच्या बैठकीमध्ये झालेल्या ठराव क्र. ०८ नुसार न्यु सातारा कॉलेज ऑफ बी. सी. ए., पंढरपूर या महाविद्यालयास पंढरपूर ठिकाणाहून नुतन इमारतीत स्थानांतरणास शासनाची सहमती घेण्यासाठी प्रस्ताव विहित शुल्कासह घेवून शासनास शिफारस करण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार दि. ०७/०२/२०१९ व दि. १८/०१/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणी अन्वये, महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८(३) मधील तरतूदीनुसार सदरील महाविद्यालयाचा प्रस्ताव मान्यतेस्तव मा. सचिव, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई यांना पाठविणे आवश्यक असताना संदर्भ पत्र क्र. ६ अन्वये, मा. शिक्षण संचालक, उ.शि., पुणे यांच्याकडे अनावधानाने अग्रेषित करण्यात आलेला आहे.

तद्नंतर संदर्भ पत्र क्र. ७ अन्वये, मा. सहसंचालक, उच्च शिक्षण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांनी विद्यापीठ पत्र दि. ११/१२/२०१८ व दि. ०२/०३/२०१९ रोजीच्या पत्रामध्ये नमूद केलेले कलम ११६ हे कशाबाबत आहे याबाबतचे स्पष्टीकरण व सदर महाविद्यालयाच्या स्थानांतरणास शिफारस केल्यानुसार सदर प्रकरणी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम ११८ मधील तरतूदीचे पालन होते किंवा कसे याबाबत शिफारशीसह स्वयंस्पष्ट अभिप्राय सादर करणेबाबत कळविले आहे. तसेच संदर्भ पत्र क्र. ८ अन्वये, उक्त महाविद्यालयास पंढरपूरपासून ५ कि.मी. अंतरावर असलेल्या मौ. कोर्टी ता. पंढरपूर येथील इमारतीत स्थलांतर करणेबाबतची योग्य ती कार्यवाही करणेबाबत मा. प्राचार्यांनी विनंती केली होती. त्यानुषंगाने दि. २२/०५/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार गठीत द्विसदस्यीय समितीस संदर्भ पत्र क्र. ९ अन्वये कळविण्यात आले होते. त्यानुषंगाने समितीने दि. ११/०६/२०१९ रोजी आपला अभिप्राय या कार्यालयास सादर केले होता. त्यानुसार दि. १७/०६/२०१९ व दि. ०१/०७/२०१९ रोजीच्या प्रशासकीय मान्य टिपणीनुसार सदर द्विसदस्यीय समितीचा अहवाल दि. १६/०७/२०१९ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीमध्ये ठेवला असता महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम, २०१६ मधील कलम ११८(३)(ख) नुसार न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या नवीन ठिकाणाचे स्थानांतरणाचे अंतर ५ कि.मी. पेक्षा जास्त असल्याने सदरचा प्रस्ताव शासनास सादर करण्याची केलेली विनंती अमान्य करण्यात आला असा ठराव झाला आहे. त्यानुसार संदर्भ पत्र क्र. १२ अन्वये, उक्त महाविद्यालयास कळविण्यात आले आहे.

परंतु, संदर्भ पत्र क्र. १ नुसार पुनःश्च स्थलांतरासाठी प्रस्तुत विद्यापीठाची खास बाब म्हणून उक्त महाविद्यालय मौ. कोर्टी, ता. पंढरपूर परिसरातील संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या इमारतीत महाविद्यालयाच्या स्थलांतराबाबतची योग्य ती कार्यवाही करणेबाबत मा. प्राचार्यांनी पुनःश्च विनंती केली आहे.

सबब, न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणाच्या प्रस्तावाबाबत महाविद्यालयाने पुनःश्च केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: न्यु सातारा कॉलेज ऑफ बी.सी.ए., पंढरपूर या महाविद्यालयाच्या पंढरपूर ठिकाणाचे स्थानांतरणाच्या प्रस्तावाबाबत कॉलेजची प्रत्यक्ष जावून पाहणी करणे. नविन जागेत कॉलेज स्थलांतर केल्यानंतर विद्यार्थी / शिखक यांच्या गैरसोयीबद्दल नविन ठिकाणच्या जागेची शैक्षणिक उपयुक्तता यासंदर्भात अभ्यास करणे. तसेच सविस्तर अहवाल सादर करण्यासाठी खालीलप्रमाणे त्रिसदस्यीय समिती गठीत करण्यात आली.

१. प्रा. डॉ. व्ही. बी. पाटील	-	अध्यक्ष
२. श्रीमती एन. एस. मंकणी	-	सदस्या
३. डॉ. टी. एन. कोळेकर	-	सदस्य

[७(८)] श्री. रविंद्र महादेव कोरे, रेकॉर्डकिपर-नि-लिपिक यांनी दि. ०३/०८/२०१९ रोजीच्या अर्जान्वये दि.२०/०७/२०१७ ते १५/०९/२०१८ या कालावधीचे वेतन मंजूरी प्रस्ताव शासनास (विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर) यांचेकडे पाठविणेकामी शिफारस करण्यासंदर्भात केलेली विनंती विचारार्थ.

(टिपणी: श्री. रविंद्र महादेव कोरे, रेकॉर्डकिपर-नि-लिपिक यांनी दि. १३/०८/२०१९ रोजीच्या पत्रामध्ये वेगवेगळ्या बाबींचा उल्लेख करून विद्यापीठात दि.२०/०७/२०१७ रोजी सेवेत रुजू मान्यता नुसार मंजूर होऊन दि.२०/०७/२०१७ ते १५/०९/२०१८ कार्यरत कालावधीचे वेतन मंजूरी प्रस्ताव शासनास (मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण सोलापूर विभाग, सोलापूर) यांचेकडे शिफारस करणेबाबत विनंती केलेली आहे.

उपरोक्त प्रकरणी सादर करण्यात येते की,

१. प्रस्तुत विद्यापीठामध्ये रितसर भरती प्रक्रिया पूर्ण होऊन रेकॉर्डकिपर-नि-लिपिक या पदावर श्री. रविंद्र महादेव कोरे यांची नियुक्ती मा. उच्च न्यायालय, मुंबई येथील प्रलंबित याचिका क्र. LPA Stamp No.५४१०/२०११ निकालास अधिन राहून आदेश क्र. सोविसो/आस्था/२०११-१२/८६६६, दि.३१/१२/२०११ अन्वये नियुक्ती आदेश देण्यात आले होते. सदर नियुक्ती आदेशास अनुसरून श्री. कोरे हे दि. ०५/०९/२०१२ रोजी मध्यान्हपूर्व दोन वर्षांच्या परिविक्षाधीन कालावधीसाठी रुजू झाले होते. त्यांनी परिविक्षाधीन कालावधीत दि.३०/०९/२०१४ रोजी सदर पदाचा रितसर राजीनामा विद्यापीठास सादर करून एक महिन्याचे आगाऊ वेतन विद्यापीठाकडे जमा केलेले होते. सदर राजीनामा कार्यालयाकडून मंजूर करून श्री. कोरे यांना दि. ३०/०९/२०१४ रोजी विद्यापीठ सेवेतून कार्यमुक्त करण्यात आले होते.
२. तदनंतर, श्री. कोरे यांनी सदरचा राजीनामा मागे घेऊन सेवेत परत घेण्याबाबत दि. २१/११/२०१४ रोजी विनंती अर्ज विद्यापीठात सादर केलेला होता. परंतु त्यांचा राजीनामा मंजूर केल्याने त्यांची विनंती अमान्य करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात श्री. कोरे यांनी या प्रकरणाबाबत मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे याचिका क्र. WP/६७१२/२०१५ अन्वये दाखल करून विद्यापीठाच्या निर्णयास आव्हान दिले होते. त्यास अनुसरून मा. उच्च न्यायालयाने श्री. कोरे यांची याचिका दि.२५/०४/२०१६ रोजी फेटाळली होती. सदर प्रकरण अद्याप प्रलंबित आहे.
३. श्री. कोरे यांनी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. ना. विनोदजी तावडे साहेब यांच्याकडे व पालकमंत्री, सोलापूर जिल्हा यांच्याकडे राजीनामा मागे घेऊन सेवेत परत रुजू करून घेणेबाबत निवेदन सादर केले होते. सदर निवेदनावर मा. विनोदजी तावडे साहेब यांनी मा. कुलगुरु महोदय यांना सदर निवेदनावर सुनावणी घेऊन अहवाल सादर करणेबाबत पृष्ठांकन केले होते. सदर निवेदन या कार्यालयास दि.११/०६/२०१६ रोजी प्राप्त झाले होते. त्यास अनुसरून श्री. कोरे यांची मा. कुलगुरु महोदय यांच्या उपस्थितीत विद्यापीठात दि. १२/०९/२०१६ रोजी सुनावणी घेऊन अहवाल मा. विनोदजी तावडे साहेब यांचेकडे सादर करण्यात आलेला होता. तसेच मा. विभागीय सहसंचालक, उ. शि., सोलापूर यांच्या दालनात श्री. कोरे यांना सेवेत रुजू करून घेण्याबाबत दि.३१/०३/२०१७ रोजी पुनःसुनावणी आयोजित केली होती. त्यानुसार दि.१२/०९/२०१६ रोजी मा. कुलगुरु यांच्या उपस्थितीत घेतलेल्या सुनावणीचा अहवाल मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण,

सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या आदेशानुसार मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर कार्यालयाकडे दि.१५/०५/२०१७ रोजी सादर करण्यात आला होता.

तदनंतर मा. विभागीय सहसंचालक, उ. शि., सोलापूर यांनी पत्र क्र. शिससं/उशि/सोवि/२०१७/१४२९-३२, दि.१९/०७/२०१७ अन्वये मा. शिक्षण संचालक, उच्च शिक्षण, पुणे यांनी पत्राद्वारे दिलेल्या सुचनेनुसार श्री. कोरे यांच्या प्रकरणी म.ना.से. (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील कलम ४६(४) आणि वित्त विभागाचे शासन निर्णय १९९७ मधील तरतुदीनुसार श्री. कोरे यांना रुजू करून घेणेबाबत त्वरीत कार्यवाही करून कार्यवाही अहवाल त्यांच्या कार्यालयास, संचालनालयास व शासनास सादर करणेबाबत कळविले होते. सदर पत्राची प्रत श्री. कोरे यांचेकडे पाठविण्यात आली होती. त्यास अनुसरून श्री. कोरे यांनी दि.२०/०७/२०१७ रोजी आगमन अहवाल सादर केलेला होता.

व्यवस्थापन परिषदेच्या दि.१८/०४/२०१७ रोजीच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने सदरचा विषय पुनःश्च दि.१०/०८/२०१७ रोजीच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर केला असता, त्यावर खालीलप्रमाणे निर्णय झालेला आहे.

“मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्या दि.२८/०७/२०१७ रोजीच्या पत्रात श्री. रविंद्र महादेव कोरे यांना रेकॉर्ड किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्याबाबतच्या निर्देशनास अनुसरून तथापि, मा.उच्च न्यायालय, मुंबई येथील याचिका क्र. LPA/४९/२०११ व RPWST/१३३०४/२०१६ चे अधिन राहून श्री. रविंद्र महादेव कोरे यांना रेकॉर्ड किपर-नि-लिपिक या पदावर रुजू करून घेण्यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली”.

व्यवस्थापन परिषदेच्या निर्णयाच्या अनुषंगाने दि.१५/०१/२०१८ रोजीच्या नियुक्ती आदेशान्वये श्री. कोरे यांना दि.१६/०१/२०१८ रोजी रुजू करून घेण्यात आलेले आहे व सदर दिनांकापासून त्यांना वेतन आदा करण्यात येत आहे.

४. श्री. रविंद्र महादेव कोरे, रेकॉर्ड किपर-नि-लिपिक यांच्या दि.२०/०७/२०१७ ते १५/०१/२०१८ च्या वेतनाबाबत विद्यापीठ पत्र क्र.सोविसो/आस्था/२०१८/४२५२, दि.१९ मे, २०१८ अन्वये दि.२०/०७/२०१७ ते १५/०१/२०१८ या कालावधीत त्यांना नियुक्ती आदेश दिलेले नव्हते अथवा ते रितसर रुजू झालेले नसल्याने त्यांची वेतन संदर्भातील मागणी नियमास व वस्तुस्थितीस धरून नाही. याबाबत श्री. कोरे यांना राजीनामा मागे घेऊन कामावर रुजू होण्यास परवानगी दिल्याने दरम्यानच्या कामावरील अनुपस्थितीचा कालावधी हा ९० दिवसापेक्षा जास्त असल्याने म.ना.से. (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नियम ४६(४)(C) मध्ये याबाबत अवलंब करावयाचा कार्यपध्दतीचा बोध होत नसल्याने याबाबत अभिप्राय सादर करणेबाबत मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांच्याकडून अभिप्राय मागितला होता. त्यास अनुसरून दि.०४/०४/२०१८ रोजीच्या पत्रान्वये मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी म.ना.से. (निवृत्ती वेतन) नियम १९८२ मधील नियम ४६(६) नुसार अशी तरतुद आहे की खंडीत सेवावधी हा अर्हताकारी सेवा म्हणून हिशेबात घेतला जाणार नाही अशी तरतुद असल्यामुळे तत्सम प्रकरणी मा. उच्च न्यायालय, दिल्ली यांनी निर्मल वर्मा विरुद्ध एम.ई.डी.व इतर ११८ (२००५) डी. एल. टी. ६६५, २००६ (१) एस.एल. जे. २४३ ला अनुसरून दि.१८/०३/२००५ रोजी दिलेल्या न्याय निर्णयातील अंतिम परिच्छेदानुसार राजीनामा मागे घेण्यास मंजूरी देवून

सेवेत रूजू होईपर्यंतचा कालावधी “dies non” (अनार्हताकारी) धरणेबाबत व सदर न्यायनिर्णयानुसार श्री. कोरे यांच्या प्रकरणी कार्यवाही करणेबाबत कळविले होते. सदर पत्रामध्ये मा. विभागीय सहसंचालक, सोलापूर विभाग, सोलापूर यांनी श्री. कोरे यांची खंडीत सेवा ग्राह्य धरणेबाबत स्पष्ट मार्गदर्शन तथा आदेश दिले नव्हते.

५. श्री. कोरे यांच्या खंडीत सेवेबाबत उपरोक्तप्रमाणे मा. विभागीय सहसंचालक, उ. शि., सोलापूर विभाग, सोलापूर यांचेकडून प्राप्त आदेशास अनुसरून या कार्यालयाकडून श्री. कोरे यांना दि. २०/०७/२०१७ पासून वेतन आदा करण्याबाबत विद्यापीठाचे मा. उच्च न्यायालयाचे कामकाज पाहणारे विधीज्ञ अॅड. पी. एन. जोशी यांच्याकडून दि. १६/०७/२०१८, १२/०३/२०१९ व २०/०८/२०१९ रोजीच्या पत्रान्वये मार्गदर्शन मागविण्यात आले आहे. तथापि, अद्याप पर्यंत त्यांच्याकडून मार्गदर्शन अप्राप्त आहे.
६. दरम्यानच्या कालावधीत रविंद्र महादेव कोरे यानी त्यांच्या राजीनाम्याच्या कालावधीतील (विद्यापीठामध्ये कार्यरत नसतानाचे) सादर केलेले वैद्यकीय खर्चाचा प्रतिपूर्तीचा देयक मंजूरीकरीताचा मा. विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर यांना पाठविला असता, सदर प्रस्तावाला अनुसरून दि. २८/०३/२०१९ रोजीच्या पत्रान्वये श्री. कोरे यांचा राजीनामा मंजूर झाल्यापासून ते राजीनाम्यानंतर सेवेत हजर करून घेतल्याच्या कालावधीमध्ये (दि. ०१/१०/२०१४ ते १५/०१/२०१८) सेवाखंड झालेला असल्यामुळे हा सेवाकाळ ग्राह्य धरता येत नसल्याचे मा. ना. श्री. विनोदजी तावडे साहेब, मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण, शालेय शिक्षण, क्रिडा व युवक कल्याण, मराठी भाषा सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांना कळवून त्याची प्रत विद्यापीठास पाठविलेली आहे.

सबब, श्री. रविंद्र महादेव कोरे, रेकॉर्ड किपर-नि-लिपिक यांनी दि. ०३/०८/२०१९ रोजीच्या अर्जान्वये दि. २०/०७/२०१७ ते १५/०१/२०१८ या कालावधीचे वेतन मंजूरी प्रस्ताव शासनास (विभागीय सहसंचालक, उच्च शिक्षण, सोलापूर विभाग, सोलापूर) यांचेकडे पाठविणेकामी शिफारस करण्यासंदर्भात केलेली विनंती विचारार्थ).

ठराव: सदरचे प्रकरण मा. कुलसचिव यांच्या कार्यक्षेत्रातील असल्यामुळे मा. कुलसचिव यावर योग्य ती कार्यवाही करतील.

- [७(९)] १) छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दतीबाबतचे शासन परिपत्रक व
- २) छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दती दि.२१/०८/२०१९ चे शासन परिपत्रक स्थगित करण्याबाबतचा शासन निर्णय माहितीस्तव. (सोबत: १) सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.: बीसीसी २०१६/प्र.क्र.२२८ A/१८/१६-ब, दि. २१ ऑगस्ट, २०१९, २) सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१६/प्र.क्र.२२८ A/१८/१६-ब, दि. २२ ऑगस्ट, २०१९)

(टिपणी: उपरोक्त शासन परिपत्रक क्र. १ अन्वये छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दतीबाबत आहे. सदर शासन परिपत्रकामध्ये शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्र.बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८A/१८/१६ ब, दि.०७ जानेवारी, २०१९ सोबत जोडलेल्या विवरणपत्र - ब मध्ये सुधारणा करुन सुधारीत विवरणपत्र - ब सोबत जोडण्यात आले आहे. त्यानुसार सरळसेवेच्या बाबतीत शासन परिपत्रक दि.२९ मे, २०१७ मधील सूचना विचारात घेऊन सोबत जोडलेल्या विवरणपत्र-ब नुसार पदे भरण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी असे कळविले आहे. तसेच अनुसूचित जमातीकरीता वाढीव आरक्षण असलेल्या पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, रायगड, चंद्रपूर व गडचिरोली या आदिवासी बहुल जिल्हयांसाठी छोट्या संवर्गात बिंदूनामावली तपासणीबाबत स्वतंत्र अनुसूची जोडलेली आहे. सदर शासन परिपत्रक सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या/नियुक्ती प्राधिकार्यांच्या निदर्शनास आणावा असे कळविले आहे.

तसेच उपरोक्त शासन निर्णय क्र. २ अन्वये छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दतीबाबतचे दि.२१/०८/२०१९ चे शासन परिपत्रक स्थगित करण्याबाबतचे आहे. सदर शासन निर्णयामध्ये दि.२१/०८/२०१९ चे शासन परिपत्रकान्वये एसईबीसी वर्गाच्या १३ टक्के आरक्षणासह छोट्या संवर्गासाठी सुधारित बिंदूनामावली विहित करण्यात आली आहे. सदर शासन परिपत्रकास शासनाचे पुढील आदेश होईपर्यंत स्थगिती देण्यात येत आहे. तसेच सदर शासन निर्णय सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधिपत्याखाली असलेल्या सर्व विभाग प्रमुखांच्या/नियुक्ती प्राधिकार्यांच्या निदर्शनास आणावा असे कळविले आहे.

सबब, उक्त नमूद शासन परिपत्रक सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र.: बीसीसी २०१६/प्र.क्र.२२८ A/१८/१६-ब, दि. २१ ऑगस्ट, २०१९ व सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय क्र. बीसीसी २०१६/प्र.क्र.२२८ A/१८/१६-ब, दि. २२ ऑगस्ट, २०१९ व्यवस्थापन परिषदेच्या माहितीस्तव.)

ठराव: छोट्या संवर्गातील मागासवर्गीयांकरिता आरक्षित पदे भरण्याबाबतची कार्यपध्दतीबाबतचे सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक क्र: बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८ A/१८/१६-ब, दि. २१ ऑगस्ट, २०१९ व शासन निर्णय क्र: बीसीसी-२०१६/प्र.क्र.२२८ A/१८/१६-ब, दि. २२ ऑगस्ट, २०१९ ची नोंद घेतली.

[७(१०)] दि. २३/०८/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत विचारार्थ.

(टिपणी: विद्यापीठ परिसरातील विविध इमारत व बांधकाम करणे कामाकरिता दि. २३/०८/२०१९ रोजी इमारत व बांधकाम समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

विद्यापीठ परिनियम S. ३३९(f) नुसार दि.२३/०८/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या इतिवृत्तांतास व्यवस्थापन परिषदेची मान्यता घेणे आवश्यक आहे.

सबब, दि.२३/०८/२०१९ रोजीच्या इमारत बांधकाम समितीच्या बैठकीचा इतिवृत्तांत व्यवस्थापन परिषदेच्या विचारार्थ).

ठराव: दि. २३/०८/२०१९ रोजीच्या इमारत व बांधकाम समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तांतातील विषय क्र. १ ते ४ व आयत्या वेळेचे विषय क्र.५(१) ते ५(२) यास सर्वानुमते मान्यता देण्यात आली.

राष्ट्रगीतानंतर मा. कुलगुरु यांच्या परवानगीने बैठक संपल्याचे कुलसचिव यांनी जाहीर केले.

सही/-
सदस्य सचिव
व्यवस्थापन परिषद

सही/-
अध्यक्ष
व्यवस्थापन परिषद